

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED

CIN: L99999MH1994PLC090502
 Regd. Office: 901/902, Supreme Chambers, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053
 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023
 (₹ in lakhs, except per share data)

S. No.	Particulars	Quarter ended		Quarter ended	
		30 June 2023 (Unaudited)	31 March 2023 (Audited)	30 June 2022 (Unaudited)	31 March 2023 (Audited)
1	Total income from operations (net)	2,462	40,447	6,629	75,651
2	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	(11,182)	(635)	(2,640)	(11,968)
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	(11,182)	(635)	(2,640)	(11,968)
4	Net Profit/ (Loss) after tax and exceptional items	(11,175)	(644)	(2,622)	(11,978)
5	Total Comprehensive Income	(11,242)	(1,320)	1,230	(4,155)
6	Equity Share Capital	9,591	9,591	9,588	9,591
7	Earning Per Share (of ₹10 each)				
	Basic	(11.65)	(0.67)	(2.74)	(12.48)
	Diluted	(11.65)	(0.67)	(2.74)	(12.48)

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the quarter ended 30th June 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter ended as at 30th June 2023 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com/www.bseindia.com) and Company's websites https://www.erosmediaworld.com/investors/financial-reports/.

2. Additional information on Standalone financial results is as follows:

S. No.	Particulars	Quarter ended		Quarter ended	
		30 June 2023 (Unaudited)	30 June 2023 (Audited)	30 June 2022 (Unaudited)	31 March 2023 (Audited)
1	Total income from operations (net)	915	37,828	3,820	45,142
2	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	(8,138)	(832)	(2,816)	(11,331)
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	(8,138)	(832)	(2,816)	(11,331)
4	Net Profit/ (Loss) after tax and exceptional items	(8,138)	(832)	(2,816)	(11,331)
5	Total Comprehensive Income	(8,138)	(806)	(2,816)	(11,314)

3. The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11 August 2023.

For and on behalf of Board of Directors
 Pradeep Dwivedi
 Executive Director & Chief Executive Officer
 DIN 07780146

Place: Mumbai
 Date: 11 August, 2023

EAST CENTRAL RAILWAY

NOTICE INVITING OPEN TENDER ON LINE (E-TENDERING)
 DANAPUR DIVISION, (ENGINEERING DEPT.)

The Divisional Railway Manager, E.C. Railway, Danapur is inviting online (E-Tendering) Open Tender for and on behalf of the President of India from reputed contractor with experience, financial capability including those registered/working with Railway/Irrigation/CPWD/MES or any other public sector undertaking for the following work:-

Tender Notice No.: W-7/E-Tender/10/ Open/DNR/2023-24 Item No.-1, SI No. 1. **Name of the Work with its location:** Improvement of 11/0-415 KV Sub-Station of BKP & JAJ to ensure reliable power supply for the station and other service building under Sr.DEN/2/DNR. 2. **Approx. Cost of work:** Rs. 75,60,992.14

3. Bid security: Rs. 1,51,300/- Item No-2, SI No. 1. **Name of the Work with its location:** Provision of shallow deep tube over different station under Danapur Division. 2. **Approx. Cost of work:** Rs. 2,01,85,451.82 3. **Bid security:** Rs. 2,51,000/- Item No.-3, SI No. 1. **Name of the Work with its location:** Strengthening of track structure of FCI siding at PWS and other miscellaneous works under jurisdiction of ADEN/Line/DNR. 2. **Approx. Cost of work:** Rs. 3,32,15,682.40 3. **Bid security:** Rs. 3,16,100/- Item No.-4, SI No. 1. **Name of the Work with its location:** Provision of Ramp in existing FOB for change of platform for Divyangjan at Jhajha, Barh and Bakhtiyarpur under Sr.DEN/2/DNR. 2. **Approx. Cost of work:** Rs. 3,24,81,848.10 3. **Bid security:** Rs. 3,12,400/- Item No.-5, SI No. 1. **Name of the Work with its location:** JAJ-PNBE: Provision of Urinal and Hand Pump at Halt stations under Sr.DEN/2/DNR. 2. **Approx. Cost of work:** Rs. 70,00,956.52 3. **Bid security:** Rs. 1,40,000/- 4. **Date & Time for submission of tender and opening of Tender:** The tender have to be submitted online on www.ireps.gov.in. Upto 12.00 hrs. on the date of opening i.e. 01.09.2023 and will be opened on the same day after 12.00 hrs. 5. **Website particulars, Notice board location where complete details of tender can be seen and address of the office from where the tender can be purchased etc.:** Detailed tender notice, eligibility criteria & tender documents can be seen from the CRIS website: <http://www.ireps.gov.in> & full details of notice can be seen on notice board. Amendments / modifications if any shall not be published in news papers, but the same shall be uploaded in the web-site. In case of any dispute in the English & Hindi version, modification/publication in IREPS will be acceptable. It is tenderers responsibility to view website for amendments / modifications and submit his tender accordingly.

**Divnl. Railway Manager (Engg.),
 E. C. Railway, Danapur
 PR/00946/DNR/ENGG/T/23-24/80**

ARIHANT SUPERSTRUCTURES LTD.

CONTINUING STABILITY

SECURED DEBT & EQUITY

0.57:1

BALANCE SHEET SIZE CROSSES

₹1000 Cr.

(UP 18% OF 108 Cr.)

Revenue

UP 36%

₹101 Cr.

EBITDA

UP 39%

₹26.5 Cr.

PAT

UP 35%

₹11.7 Cr.

Q1 FY24

Stability • Scalability • Sustainability

Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

(₹ in Lakhs except EPS)

Particulars	Consolidated			
	Quarter Ended		Year Ended	
	30-Jun-2023	31-Mar-2023	30-Jun-2023	31-Mar-2023
Total Income from Operations(net)	12,103.12	6,605.23	8,960.54	39,173.04
Net Profit / (Loss) from Ordinary activities after tax	1,560.47	23.47	1,069.95	4,267.53
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Non Controlling Interest)	1,172.00	(106.23)	873.90	3,137.26
Equity Share Capital	4,116.00	4,116.00	4,116.00	4,116.00
Earning Per Share (of '10/- each)				
Basic:	2.85	(0.25)	2.12	7.63
Diluted:	2.85	(0.25)	2.12	7.63

Notes:
 1. The Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023 which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on August 11, 2023. The statutory auditors of the Company have carried out the limited review of above financial results of the Group and expressed an unmodified conclusion.

2. Financial Results of Arihant Superstructures Limited (Standalone Information):

Particulars	Quarter Ended			
	30-Jun-2023	31-Mar-2023	30-Jun-2023	31-Mar-2023
Total Income	3,848.56	1,015.41	3,018.04	8,119.72
Profit(Loss) Before Tax	854.80	(152.67)	835.43	1,841.89
Profit(Loss) After Tax for the period	757.63	(150.38)	696.49	1,846.62
EPS	1.84	(0.37)	1.69	7.63
*Includes Revenue from operations and Other Income				

3. The above stated figures are in accordance with the principles and procedures of Indian Accounting Standards ("Ind AS") as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013, wherein Standalone Net Worth as at 30.06.2023 and Profit After Tax (PAT) for the quarter ended 30.06.2023 of Holding and Subsidiaries are as follows -

Particulars	Net Worth		Profit After Tax (PAT)	
	30-Jun-2023	31-Mar-2023	30-Jun-2023	31-Mar-2023
Arihant Superstructures Ltd.	18,387.53	1,015.41	757.63	1,841.89
Arihant Vatika Realty Pvt. Ltd.	6,115.56	1,015.41	611.98	1,841.89
Arihant Abode Ltd.	1,858.50	1,015.41	312.81	1,841.89
Arihant Gruhnirman Pvt. Ltd.	(19.33)	1,015.41	(0.63)	1,841.89
Arihant Aashiyana Pvt. Ltd.	1,959.95	1,015.41	46.35	1,841.89
TOTAL	28,302.21	1,015.41	1,728.14	1,841.89

Date : August 11, 2023
 Place: Navi Mumbai

Ashok Chhajjar
 (Chairman & Managing Director)

FIBERWEB (INDIA) LIMITED

Registered Office: Air port Road, Kadaiya, Nani Daman, Daman (U.T.) - 396210.
 Website: www.fiberwebindia.com, E-mail ID: fiberweb@fiberwebindia.com,
 Tel Ph. No: 0260-2221458, Fax No: 0260-2220758
 CIN No. : L25209DD1985PLC004694

Particulars	STANDALONE		
	Quarter ending/ Current Year ending 30.06.2023	Year to date Figures/ Previous Year ending 31.03.2023	Corresponding 3 months ended in the previous year 30.06.2022
	Unaudited	Audited	Unaudited
1. Total income from operations (Including Other Income)	2,999.67	6,738.15	1,745.03
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	126.25	39.90	229.59
3. Net Profit / (Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items#)	126.25	(52.87)	229.59
4. Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	93.26	(29.93)	169.89
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax)]	93.26	(29.93)	169.89
6. Equity Share Capital	2,879.17	2,879.17	2,879.17
7. Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	12,528.35	-
8. Earnings per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)			
(a) Basic	0.32	(0.18)	0.59
(b) Diluted	0.32	(0.18)	0.59

Notes:
 1. The above statement of standalone unaudited financial result was reviewed by the audit committee at its meeting held on 10th August, 2023 and approved at the Board Meeting held on 11th August, 2023. The statutory Auditors have carried out limited review of the Unaudited Financial Results for the 1st quarter and three months ended 30.06.2023.

2. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) (www.nseindia.com) and on the Company's website (www.fiberwebindia.com).

3. The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs.

4. The Company is operating in single segment i.e. "Polymer Processing" hence segment wise reporting as defined by IND AS 108- "Operating Segments", is not applicable.

5. The total turnover is heavily increased during this quarter partly consist of certain export sales produced during March, 2023 but due to logistic constrain it was actually exported in April, 2023.

6. The figures for the corresponding previous quarter have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable.

For and on behalf of the Board of Directors Fiberweb (India) Limited
 Pravin V. Sheth
 Chairman & Director
 DIN: 00138797

Place: Mumbai
 Date: 11th August, 2023

TRIDHAATU RENOVATORS PRIVATE LIMITED

ADDRESS : 5TH FLOOR, B-WING, SHRIKANT CHAMBERS, SION TROMBAY ROAD, CHEMBUR, MUMBAI-400071
 CIN : U45500MH2018PTC307178 • WEBSITE : WWW.TRIDHAATU.COM

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

(Amount in Lacs)

PARTICULARS	QUARTER ENDED			
	30-Jun-2023		31-Mar-2023	
	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED
1. Revenue from operation	-	-	-	-
2. Other Income	0.10	0.00	0.10	0.30
3. Total Income (1+2)	0.10	0.00	0.10	0.30
4. Expenses				
a) Property Development Expenses	-	-	-	-
b) Employee Benefits	0.43	0.97	0.43	2.56
c) Finance costs	-	-	-	-
d) Other expenses	0.25	0.31	0.08	0.45
Total expenses	0.67	1.28	0.51	3.01
5. Profit / (Loss) Exceptional items (3-4)	-0.58	-1.28	-0.41	-2.71
6. Exceptional items	-	-	-	-
7. Profit / (Loss) before tax (5-6)	-0.58	-1.28	-0.41	-2.71
8. Income tax expenses				
a) Current Tax	-	-	-	-
b) Deferred Tax	-	-1.33	-0.10	-1.69
Total tax expense	-	-1.33	-0.10	-1.69
9. Profit / (Loss) after tax (7-8)	-0.58	0.06	-0.31	-1.02
10. Other Comprehensive Income (OCI) (net of tax)	-	-	-	-
11. Total Comprehensive Income for the period (9+10)	-0.58	0.06	-0.31	-1.02
12. Paid-up Equity share capital (Face Value Rs. 10/- each)	1,00,000	1,00,000	1,00,000	1,00,000
13. Reserves and surplus (included under other equity as per balance sheet of previous accounting year)	-	-	-	27.04
14. Earnings per Share (of Rs. 10/- each) (not annualized):				
a) Basic (Rs.)	(5.75)	(0.58)	(3.09)	(10.15)
b) Diluted (Rs.)	(5.75)	(0.58)	(3.09)	(10.15)
15. Debt Equity Ratio ("DER") *	25.35	24.62	22.54	24.62
16. Debt Service Coverage Ratio ("DSCR")**	-	-	-	-
17. Interest Service Coverage Ratio ("ISCR")**	-	-	-	-

**** Not disclosed in view of negative coverage ratio**

Notes:
 1. The above statement of financial results for the quarter ended June 30, 2023 ('the Statement') of Tridhaatu Renovators Pvt Ltd ('the Company') is reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 11th August 2023. The financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 other recognised accounting practices and policies to the extent applicable.

2. Financial results for the quarter ended 30th June, 2023 has been subjected to limited review by our Statutory Auditors.

3. The figures of corresponding quarter (i.e. three months ended 31st March, 2023) are the balancing figures between the audited figure in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of third quarter of the preceding financial year.

4. As the Company's business activity falls within a single business segment viz. 'Development of Real Estate Property', the financial statements are reflective of the information required by Ind AS 108 'Operating Segments'.

5. Assumptions to Financial Ratios
 Debt Equity Ratio = (Borrowings-Cash and Bank Balances-Fixed Deposits-Liquid Investments)/Total Equity
 Debt (Net Worth) = Equity Share Capital + Reserves & Surplus (Other Equity)

6. Previous periods figure have been regrouped, rearranged, reclassified wherever necessary to correspond with those of the current period.

For and on behalf of Board of Directors
 Tridhaatu Renovators Private Limited
 Sd/-
 Govind Krishnan Muthukumar
 Managing Director, (DIN : 00463579)

Place : Mumbai
 Date : 11th August, 2023

IITL GROUP INDUSTRIAL INVESTMENT TRUST LIMITED

CIN - L65990MH1933PLC001998
 Regd. office : Office No.101A, 'The Capital', G Block, Plot No.C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051
 Tel. No. 022-4325 0100, Email id: iitl@iitlgroup.com. Website: www.iitlgroup.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2023

₹ In lakhs

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
1.	Total income from operations	483.38	22.31	463.06	1,592.20	543.08	50.40	503.28	1,774.84
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	256.07	(252.17)	339.67	5,113.87	275.13	(657.89)	492.51	5,219.93
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	256.07	(252.17)	339.67	5,113.87	275.13	(657.89)	492.51	5,219.93
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	180.40	(340.40)	339.38	4,299.37	199.32	(745.79)	491.49	4,404.88
5.	Total comprehensive income for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	178.84	(338.76)	340.29	4,301.98	197.55	(743.74)	492.31	4,407.84
6.	Equity share capital	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76
7.	Reserve, excluding revaluation Reserve as per the Audited Balance Sheet	-	-	-	33,289.72	-	-	-	35,151.96
8.	Earnings per share (EPS) * - Basic and diluted (₹) (Face value : ₹ 10/- per share)	0.80	(1.51)	1.51	19.07	1.08	(2.88)	2.18	19.93

* Basic and Diluted EPS for all period except year ended 31.03.2023 are not annualised.

Notes:
 a. The above is an extract of the detailed format of Quarter ended June 30, 2023 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.iitlgroup.com.

b. The above results were reviewed by the Audit Committee, approved by the Board at its respective meeting held on August 12, 2023.

For Industrial Investment Trust Limited
 Sd/-
 Dr. B. Samal
 Chairman
 DIN : 00007256

Place : Mumbai
 Date : August 12, 2023

DB REALTY LIMITED

Registered Office : 7th Floor, Resham Bhavan, Veer Nariman Road, Churchgate, Mumbai - 400 020
 CIN:L70200MH2007PLC166818 Website: www.dbrealty.co.in Email: info@dbg.co.in Tel: 91-22-49742706
 Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2023

Sr. No.	Particulars	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	
		30th Jun 23	31st Mar 23	30th Jun 22	31st Mar 23
1.	Total Revenue From Operations	243.25	5,834.98	693.74	69,823.96
2.	Other Income	626.02	1,735.29	2,220.39	10,901.36
3.	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	(2,437.39)	(4,683.81)	(333.91)	(66,373.38)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	(2,591.29)	(4,154.88)	844.99	(9,000.65)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,591.61)	(4,160.44)	646.56	(11,898.23)
6.	Earning Per Share (of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations)				
a) Basic:	(0.64)	(4.25)	0.46	(2.94)	
b) Diluted:	(0.64)				

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की गाव मोजे कुडे, ता.मुंबई, जिल्हा पालघर येथील मुभापन क. मयें नं. 78/1 क्षेत्र 1.40.70 हे आर.बी.मीटर आणि प्लॉट एरिया 0.06.80 हे आर.बी.मीटर आकार रु.4.55 आणि मुभापन क. मयें नं.79/1 क्षेत्र 1.26.40 हे आर.बी.मीटर आणि प्लॉट एरिया 0.13.20 हे आर.बी.मीटर आकार रु.6.12 ही जमीन मिळकत सातधागा मदर्गी वी. अर्जित काडू गावठी आणि इतर 20 इंचांचे माळकीची आणि कडेवकीवाटीची अनुन मदर्ज जमीन मिळकत माझे अर्जित याने कायमद्वारे विकत घेण्याचे ठरविले आहे. तरी मदर्ज मिळकती मंडळी कोणासाठी कोणासाठी माळकी हक्क, विक्री, कुळाव, कर्जा, वापसा, माहाग, खान, वकील, कारा, वकीलद्वारे, वारं, मृत्यूधर, कोर्ट, दर्यावर या अन्व कोणासाठी पकड्या हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार, अनुष्ठापन यांनी व्यावहारिक मना लेगीत पुण्याच्या ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून 14 दिवसांच्या आत मना लेगीत पुण्याच्या 109, युनायटेड कॉर्पोरेशन, वलत नगरी, वरुई पूर्व, जि.पालघर 401208 ह्या पत्त्यावर कळवावे अन्यथा मना कोणासाठी कोणासाठी पकड्या हक्क हितसंबंध हिस्सा अधिकार नाही व अनुष्ठापन तो सोडून दिला आहे असे मना ज्ञापनात घेऊन व्यवहार पुणे कला जाईल याची नोंद घ्यावी.

खरेदीदाराचे वकील के.एस.ए. पाटील
दिनांक : १३/०८/२०२३

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मोजे डोंगरी, भाईदर (परिचम), तालुका व जिल्हा ठाणे येथील जमीन मिळकत जिचा जूना सव्हे नं. २, नवीन सव्हे नं. ४, हिस्सा नं. १, क्षेत्र ३५.० चौ.मीटर पैकी क्षेत्र २८.९ चौ.मीटर व जूना सव्हे नं. २, नवीन सव्हे नं. ४, हिस्सा नं. ७, क्षेत्र ७९.० चौ.मीटर पैकी क्षेत्र ४९.१ चौ.मीटर इतका रस्त्याचा अधिकार माझ्या अशिलांनी श्रीमती सुनिता सुनिल यादव व श्री. सुनिल ऋषिकेश यादव यांच्याकडून विकत घेण्याचे ठरविले आहे. तरी सदरहू जमीन मिळकतीसंदर्भात कोणाही व्यक्तीचा वा संस्थेचा कुठल्याही प्रकारचा हक्क, अधिकार, बोजा किंवा हितसंबंध असल्यास सदरहू नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व लेखी पुराव्यानिशी खालील पत्त्यावर कळवावे. अन्यथा आपला काहीही हक्क नाही व तो असल्यास आपणा तो सोडला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी.

अॅड. राजेश ध. पाटील
धनु विला, राधाकृष्ण मंदिराजवळ,
मोर्बा गाव, भाईदर (प.),
ठाणे-४०१११०

TV18 Broadcast Limited
CIN: L743000MH2005PLC281753

नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, एम्पार कॉम्प्लेक्स, ४१९-सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३
दूरध्वनी: +९१ २२ ४००१ ९००० / ६६६६ ७७७७
ई-मेल: investors.tv18@nw18.com • वेबसाईट: www.nw18.com

१८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

कंपनी कायदा, २०१३ मधील सर्व लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे ("एम्सीए") आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") द्वारे जारी करण्यात आलेल्या सर्व लागू परिपत्रकांसोबत वाचले असता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिरिटेमच्या जबाबदाऱ्या आवश्यकता) नियम, २०१५, ची पूर्तता करताना, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची १८वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") मंगळवार, दिनांक ५ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता (भाप्रवेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/इतर ऑडिओ व्हिडिओ माध्यमांद्वारे ("ओव्हीएम्") होईल.

कंपनी/केफिनटेक/डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज यांचेपैकी ज्यांचे ईमेल अॅड्रेसस नोंदविले आहेत अशा कंपनीच्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्यात येणारे इतर दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर **www.nw18.com** येथे आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर म्हणजे बीएसई लिमिटेड ("बीएसई") आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") यांच्या वेबसाईटवर अनुक्रमे **www.bseindia.com** येथे आणि **www.nseindia.com** येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ("केफिनटेक") यांच्या वेबसाईटवर **https://evolving.kinfotech.com** येथे देखील उपलब्ध आहेत.

ईमेल अॅड्रेस नोंदणी/सुधारणा करण्याची पद्धती:

ए) ज्यांनी कंपनीची त्यांचे ई-मेल अॅड्रेसची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, केफिनटेक यांचेकडे सेलेनियम टॉवर बी, ६वा मजला, प्लॉट ३१-३२, गिबबोली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रामुड, हैदराबाद ५०० ०३२ येथे आवश्यक पूरक दस्तऐवजांसह योग्य प्रकारे भरलेले आणि स्वाक्षरी केलेल्या आयएसआर-१ प्रपत्र (कंपनीच्या वेबसाईटवर **www.nw18.com** येथे उपलब्ध आहे) सादर करून त्यांच्या ई-मेल अॅड्रेसची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

बी) ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्त्याची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिपॉझिटरी अहवालकडे स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे हिमंट खाते येथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धती:

सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या कामकाजचा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेच्या ("ई-मतदान") माध्यमातून त्यांचे मतदान करू शकतात. डिपॉझिटरीकडे पद्धतीचे, छापील पद्धतीचे समभाग धारण करणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांच्या इमेलच्या पत्त्याची नोंदणी केली नाही अशा सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दूरस्थ पद्धतीने मतदान करण्यासह ("रिमोट ई-मतदान") मतदानाची माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी रिमोट ई-मतदान पद्धतीने मतदान केले नाही असे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ("इन्टरा पोल") मतदान करू शकतील.

व्हीसी/ओव्हीएम् द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी भोगे:

सदस्य व्हीसी/ओव्हीएम् द्वारे जिओमेटद्वारा **https://jioemet.jio.com/tv18broadcastagn** येथे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील. यासाठी वापरण्याची लॉगिनची माहिती आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे.

एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व टिपा काळजीपूर्वक वाचण्याची आणि खास करून एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधी, दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची पद्धती किंवा एजीएममध्ये इन्टरा पोल द्वारे मतदान करण्याची पद्धती यासंबंधी सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती सदस्यांना करण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने
टीव्ही१८ ब्रॉडकास्ट लिमिटेड करिता
सही/-
रमेश रुखरियार
कंपनी सेक्रेटरी

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२३

ARIHANT SUPERSTRUCTURES LTD.
CONTINUING STABILITY

सिक्युरिटी डेट आणि इक्रेडिटी ०.५७:१

१९व्यांदा तालेबंद रु. १००० कोटीचेरुखा जास्त (१०८३ कोटीच्या १८% जास्त)

महसूल ३६% जास्त रु. १०१ कोटी

पीएटी ३५% जास्त रु. ११.७ कोटी

क्यु१ आ.व. २४

स्थैर्य • विकास • शाश्वती

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा
(रु. लाखात, ईपीएस सोडून)

तपशील	एकत्रित			
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२,१०३.१२	६,६०५.२३	८,९६०.५४	३९,१७३.०४
सर्वसाधारण कामकाजातून करीतर निव्वळ नफा/(तोटा)	१,५६०.४७	२३.४७	१,०६९.९५	४,२६७.५३
कालावधीसाठी करीतर (अ-निव्वळ व्याजोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	१,१७२.००	(१०६.२३)	८७३.९०	३,९३७.२६
समभाग भांडवल	४९१६.००	४,९१६.००	४,९१६.००	४,९१६.००
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)				
मूलभूत:	२.८५	(०.२५)	२.१२	७.६३
सोम्यिकृत:	२.८५	(०.२५)	२.१२	७.६३

टिपा:

१. ३० जून, २०२३ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष जे सेबी (लिरिटेम ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ नुसार प्रकाशित करण्यात आले ते ११ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या अनुक्रमे सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विचिनीकृत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. वरील निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विचिनीकृत केले आहे व सुधारणा सुचवलेल्या नसते.

२. अर्हित सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड चे वित्तीय निष्कर्ष (अलिमा माहिती) :

तपशील	रु. लाखात, ईपीएस सोडून			
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
एकूण उत्पन्न	३,८८८.५६	१,०१५.४९	३,०९६.०४	८,९१९.७२
कर पूर्व नफा/(तोटा)	८५४.८०	(१५२.६७)	८३५.४३	१,८४९.६९
कालावधीसाठी करीतर नफा/(तोटा)	७५७.६३	(१५०.३८)	६९६.४९	१,८४९.६९
ईपीएस	१.८४	(०.३७)	१.६९	७.६३

३. वर नमूद केलेली आकडेवारी, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ मध्ये विनिरिद्ध केल्याप्रमाणे कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) रुल्स, २०१५ अंतर्गत अधिसूचित केलेल्या इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स ("इंड एएस") च्या तत्वांचे आणि पध्दतीनुसार आहे, ज्यामध्ये होल्डिंग्स व उपकंपन्यांचे ३०.०६.२०२३ रोजी अलिमा नेट वर्थ व ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी करीतर नफा (पीएटी) खालीलप्रमाणे:

तपशील	करीतर नफा (पीएटी)	
	३०-जून-२०२३	३१-मार्च-२०२३
अर्हित सुपरस्ट्रक्चर्स लि.	१८,३८७.५३	७५७.६३
अर्हित वारिटा रिअॅल्टी प्रा. लि.	६,९१५.५६	६९१.९८
अर्हित अबांड प्रा. लि.	१,८८८.५०	३९२.८९
अर्हित गृहनिर्माण प्रा. लि.	(१९.३३)	(०.६३)
अर्हित आशियाना प्रा. लि.	१,९५९.९५	४६.३५
एकूण	२८,३०२.२१	१,७२८.१४

दिनांक : ११ ऑगस्ट, २०२३
ठिकाण : नवी मुंबई

(This is a public announcement for information purpose only and not an offer document and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. Not for release, publication or distribution, directly or indirectly, outside India)

PUBLIC ANNOUNCEMENT

LLOYDS ENGINEERING WORKS LIMITED

(Formerly known as "Lloyds Steels Industries Limited")
Corporate Identification Number: L28900MH1994PLC01235

Our Company was incorporated as "Climan Properties Private Limited" on September 19, 1994, as a private limited Company under the Companies Act, 1956, and granted the Certificate of Incorporation by the Registrar of Companies, Mumbai. Subsequently, our Company was converted into a Public Limited Company and the name of our Company was changed to "Climan Properties Limited" on April 17, 2000, vide a fresh certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Mumbai. Thereafter, the name of our Company was changed from "Climan Properties Limited" to "Encon Technologies Limited" pursuant to a fresh Certificate of Incorporation dated April 19, 2000. Subsequently, the name of our Company was changed to "Lloyds Encon Technologies (I) Limited" on May 31, 2011, vide a fresh certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Mumbai. The name of our Company was changed to "Lloyds Steels Industries Limited" on May 4, 2013, vide a fresh Certificate of Incorporation issued by the Registrar of Companies, Mumbai.

Pursuant to a scheme of arrangement ("Scheme") between Uttam Value Steels Limited ("UVSL") and Lloyds Steels Industries Limited, the engineering division of UVSL was demerged from UVSL into Lloyds Steels Industries Limited, by the Hon'ble High Court of Judicature at Bombay vide its order dated October 30, 2015 and speaking to minutes of the order dated November 30, 2015. Subsequent to the sanction of the Scheme, Lloyds Steels Industries Limited was listed on BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") on July 18, 2016. Thereafter, the name of our Company was changed from "Lloyds Steels Industries Limited" to "Lloyds Engineering Works Limited" vide a fresh Certificate of Incorporation dated July 25, 2023 issued by the Registrar of Companies, Mumbai.

Registered Office: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Thane 421 401
Corporate Office: A-2, Madhu Estate, 2nd Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Panel, Mumbai 400 013,
Tel. No.: 02524-222271 | **Email:** info@lloyds.in | **Website:** www.lloydsengg.in
Contact Person: Rahima Shaikh, Company Secretary & Compliance Officer

PROMOTERS OF OUR COMPANY: MUKESH R. GUPTA, RAJESH R. GUPTA, ABHA M. GUPTA, RENU R. GUPTA, SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED, LATE CHITRALEKHA R. GUPTA AND RAGINI TRADING & INVESTMENTS LIMITED*

*Chitralekha R. Gupta's shareholding of 22,172 Equity Shares is under pledge. Hence, the shareholding pattern still reflects her name posthumously.
*96.86,386 (0.90%) Equity Shares are held in the name of Ragini Trading & Investments Limited which merged with Shree Global Tradefin Limited vide the Scheme of Arrangement which was approved by the Hon'ble High Court Bombay vide their Order dated March 9, 2012; as on the date of this Draft Letter of Offer, the said Equity Shares are pledged. Hence, the shareholding pattern still reflects the name of Ragini Trading & Investments Limited.

THE ISSUE

ISSUE OF UP TO [●] FULLY PAID UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1 EACH OF OUR COMPANY (THE "EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹[●] PER EQUITY SHARE) AGGREGATING UP TO ₹9,836.83 LAKHS# ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF [●] EQUITY SHARE UPON EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS [●] (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 192 OF THE DRAFT LETTER OF OFFER.

Assuming Full Subscription
This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 72(2) of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 as amended (the "SEBI ICDR Regulations") to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an issue of equity shares to its Equity Shareholders on rights basis and has filed the Draft Letter of Offer ("DLOF") dated August 11, 2023 with the Securities and Exchange Board of India ("SEBI") and also with BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE").

Pursuant to the Regulation 72(1) of the SEBI ICDR Regulations, the DLOF filed with SEBI shall be made available to the public for comments, if any for period of at least 21 days from the date of filing by hosting on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of stock exchanges i.e. BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com and the websites of respective Lead Managers i.e. Mark Corporate Advisors Private Limited at www.markcorporateadvisors.com and Pioneer Investcorp Limited at www.pinc.co.in. We invite members of the public to give comments on the DLOF filed with SEBI with respect to disclosures made therein. The public is requested to send a copy of their comments to SEBI or to the Company Secretary and Compliance Officer of the Company or to the Lead Managers at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI/ Company/ Lead Managers on or before 05.00 p.m. on the 21st (Twenty First) day from the aforementioned date of filing the DLOF with SEBI i.e., September 01, 2023.

The existing Equity Shares are listed on BSE and NSE and the Rights Issue Shares are also expected to be listed on BSE and NSE. This announcement has been prepared for publication in India and may not be released in any other jurisdiction. Please note the distribution of the DLOF and issue of equity shares on rights basis to person in certain jurisdictions outside India may be restricted by legal requirements prevailing in those jurisdictions. Accordingly, any person who acquires Rights Entitlement or Rights Equity shares will be deemed to have declared, warranted and agreed that at the time of subscribing for the Rights Equity Shares or the Rights Entitlements, such person is not and will not be in the United States and/or in the restricted jurisdictions. The Rights Equity Shares of the Company have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "Securities Act"), or in any other jurisdiction which has any restrictions in connection with offering, issuing and allotting Rights Equity Shares within its jurisdictions, and/or to its citizens. The offering to which the DLOF relates is not, and under no circumstances is to be construed as, an offering of any Rights Equity Shares or Rights Entitlements for sale in the United States or any other jurisdiction other than India or as a solicitation therein of an offer to buy any of the said Rights Equity Shares or Rights Entitlements.

Investment in equity and equity related securities involve a high degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, Investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The securities being offered in the Issue have not been recommended or approved by SEBI nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the DLOF. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on page 21 of the DLOF before making an investment in the Issue.

For details of the share capital of the Company, see **Capital Structure** on page no. 45 of the DLOF. The liability of the members of our Company is limited.
NOTE: All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DLOF.

LEAD MANAGERS TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE
<p>MARK CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED 404/1, The Summit Business Bay, Sant Janabai Road (Service Lane), Off Western Express Highway, Vile Parle (East), Mumbai 400 057. CIN: L67190MH2008PTC181996 Telephone: +91 22 2612 3207/08 E-mail: info@markcorporateadvisors.com Website: www.markcorporateadvisors.com Contact Person: Niraj Kothari Investor grievance e-mail: investor.grievance@markcorporateadvisors.com SEBI registration number: INM000012128</p>	<p>PIONEER INVESTCORP LIMITED 1218, 12th Floor, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai 400 021. CIN: L65990MH1984PLC031909 Tel: +91 22-66186633 E-mail: lewl_cell@pinc.co.in Website: https://pinc.co.in/ Investor grievance e-mail: investor.grievance@pinc.co.in Investor grievance e-mail: investor.grievance@pinc.co.in Contact Person: Varun Jain SEBI registration no.: INM00002988</p>

Date: August 12, 2023
Place: Mumbai

Chairman and Whole Time Director

Disclaimer: Lloyds Engineering Works Limited (Formerly Known as "Lloyds Steels Industries Limited") is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to issue its equity shares on rights basis and has filed a DLOF with the SEBI on August 11, 2023. The DLOF shall be available on the respective websites of SEBI at www.sebi.gov.in, Lead Managers at www.markcorporateadvisors.com and www.pinc.co.in, BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and website of the Issuer Company at www.lloydsengg.in. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and investors should refer to and rely on the DLOF including the section "Risk Factors" of the DLOF before making an investment in the Issue.

CENTRUM CAPITAL LIMITED
CIN: L65990MH1977PLC019986
Registered and Corporate Office: Level-9, "Centrum House", C.S.T. Road, Vidyanagar Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098.
Tel: 91 22 4215 9000 Email: secretarial@centrum.co.in Website: www.centrum.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023
(₹ In Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Standalone			Consolidated		
		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	1,615.74	927.95	5,771.77	45,080.95	28,054.27	1,36,549.86
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	(1,783.29)	(1,856.75)	(7,787.79)	(6,846.28)	(11,422.22)	(17,864.43)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	(1,783.29)	(1,856.75)	(7,787.79)	(6,846.28)	(11,422.22)	(17,864.43)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Items)	(1,652.44)	(1,859.93)	(7,237.49)	(6,449.64)	(11,451.89)	(18,293.87)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(1,651.20)	(1,858.69)	(7,237.30)	(6,441.01)	(11,390.24)	(18,216.95)
6	Equity Share Capital	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year.	-	-	39,949.64	-	-	55,179.45
8	Earning Per Share (of Rs./- each) for continuing and discontinued operations	-	-	-	-	-	-
	1. Basic :	(0.40)	(0.45)	(1.74)	(1.19)	(1.66)	(3.60)
	2. Diluted :	(0.40)	(0.45)	(1.74)	(1.19)	(1.66)	(3.60)
9	Debt -Equity Ratio	1.60	1.32	1.62	1.60	2.40	4.89
10	Debt Service Coverage Ratio	0.24	(0.07)	(0.06)	0.24	(0.07)	1.41
11	Interest Service Coverage Ratio	0.26	(0.74)	(0.07)	0.26	(0.74)	1.30
12	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
13	Capital Redemption Reserve/Debtenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
14	Net Worth	42,662.27	48,800.22	44,109.97	54,652.88	60,801.00	55,179.45
15	Net Profit After Tax	(1,652.44)	(1,859.93)	(7,237.49)	(6,449.64)	(11,451.89)	(18,293.87)
16	Current Ratio	1.47	1.26	1.74	1.47	1.26	1.74
17	Long Term debt to Working Capital	11.25	15.34	7.10	11.25	15.34	7.10
18	Bad Debts to Account Receivables Ratio	0.01	0.05	0.20	0.01	0.05	0.20
19	Current Liability	0.18	0.23	0.18	0.18	0.23	0.18
20	Total Debts to Total Assets	0.59	0.54	0.59	0.59	1.05	1.77
21							